

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/११६/२०१४
दिनांक : ३१/०१/२०१४

प्रति,

मा.....
सदस्य, विधी समिती,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी - ४११ ०१८.

विषय :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची सभा
दिनांक ०७/०२/२०१४ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार
दिनांक ०७/०२/२०१४ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय
इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली
आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.
मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - १७

दिनांक : ०७/०२/२०१४

वेळ : दुपारी १२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०७/०२/२०१४ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.१) मनपाचे भुगयो विभागाचे भाटनगर मै.शु.केंद्र येथे नव्याने होणा-या पंपहाऊसमध्ये पंपींग मशिनरी बसविणे व इतर अनुषंगीक कामे करणेकामीचे प्रस्तुत एकूण र.रु.८२,३५,०००/- (अक्षरी र.रु.ब्याऐंशी लाख पस्तीस हजार फक्त) चे पुर्वगणन पत्रकास सुधारीत प्रशासकीय मान्यता व त्याप्रमाणे काम करणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) औद्योगिक क्षेत्रात असलेली मंदी विचारात घेता तसेच सन २०१३-१४ चे उद्योगधंदा, व्यवसाय, साठा परवाना फी निश्चित करताना सन २०१२-१३ चे दरात १०% वाढ केलेली आहे. ही बाब विचारात घेता सन २०१४-१५ साठी कोणतीही फी वाढ न करता सन २०१३-१४ चे दर कायम ठेवण्यात यावेत असे सुचविणेत आले आहे. त्यानुसार सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाकरीता प्रस्तावासोबतचे उद्योगधंदा परवाना फी साठी प्रपत्र - अ, व्यवसाय परवाना फी साठी प्रपत्र - ब, व साठा परवाना फी साठी प्रपत्र - क सादर केलेले असल्याने त्यास मान्यता मिळणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/ ११६ /२०१३
दिनांक : ३१/०१/२०१३

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.